



ज्ञानगंगा घोरोघरी

सर्वोत्तम संस्थेसाठी कॅनडा येथील कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक-422222

दूरध्वनी : 0253-2231479 फॅक्स :2231716

संकेतस्थळ : <http://ycmou.digitaluniversity.ac> e-mail : coe@ycmou.digitaluniversity.ac

परीक्षा व नोंदणी विभाग

जा.क्र. : पनिका/2016/

दिनांक : 20.09.2016

प्रति,

मा. विभागीय संचालक,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र,

द्वारा - अमरावती/औरंगाबाद/मुंबई/नागपूर/नाशिक/पुणे/कोल्हापूर/नांदेड

विषय : शैक्षणिक सत्र 2016-17 : सर्व शिक्षणक्रम ऑनलाईन प्रवेश मुदत वाढीबाबत

महोदय,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2016-17 साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक 21.07.2016 पासून सुरू केलेली आहे हे आपणांस ज्ञात आहेच. शैक्षणिक सत्र 2016-17 ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत आहे. मात्र काही शिक्षणक्रमांचा उशीराने प्रवेश झाल्यामुळे अथवा नवीन केंद्रांना मान्यता मिळून प्रवेशासाठी कमी कालावधी मिळाल्यामुळे, बँकेच्या अडचणीमुळे प्रवेशाची मुदत वाढविण्याबाबत मागणी होत असल्याने खालीलप्रमाणे प्रवेशाची मुदत वाढ देण्यात येत आहे.

नं.	शिक्षणक्रम	प्रवेशाचा वाढीव कालावधी	शुल्क प्रकार
01	खालील क्रमांक 2 ते 5 सोडून (प्रवेश परीक्षा व मेरीट प्रवेश सोडून) उर्वरित सर्व शिक्षणक्रम	दिनांक 21 ते 30.09.2016	विना विलंब
02	बी.एड. स्पेशल	वाढीव मुदत नाही.	
03	बी.एस्सी. कृषी., व हॉर्टी.	वाढीव मुदत नाही.	
04	एम.पी.एच.	वाढीव मुदत नाही.	
05	एम.बी.ए. प्रवेश परीक्षा	वाढीव मुदत नाही.	

अ) ह्यानंतर सर्व शिक्षणक्रमांसाठी दिनांक 01.10.2016 ते 15.10.2016 पर्यंत रूपये 100/- विलंब शुल्कासह प्रवेश करावेत.

आ) ह्यानंतर सर्व शिक्षणक्रमांसाठी दिनांक 16.10.2016 ते 30.10.2016 पर्यंत रूपये 500/- विलंब शुल्कासह प्रवेश करावेत.

इ) बी.एड. (नियमित), पूर्वतयारी आणि कृषी शिक्षणक्रमासाठी ही मुदतवाढ ग्राह्य नाही.

त्याचप्रमाणे ह्या कालावधीत आपापल्या अंतर्गत असलेल्या अभ्यासकेंद्रांनी विलंब शुल्क घेऊ नये याबाबत पत्र, ईमेल द्वारे कळविण्यात यावे. तसेच लवकरात लवकर प्रवेश करण्याबाबत अभ्यासकेंद्रांना प्रोत्साहित करावे. सहकार्याबद्दल धन्यवाद ! कळावे.

आपला विश्वासू,

प्रा.(डॉ.) अर्जुन घाटुळे

परीक्षा नियंत्रक

प्रत माहितीसाठी - 1. मा. कुलगुरू, यचममु विद्यापीठ, नाशिक 2. मा. कुलसचिव, यचममु विद्यापीठ, नाशिक